



सुनील  
वालावलकर

# कोण मुहूणतो पुक्काणा. स्वयंपाकावा **केंटोका** आहे?

आपल्याकडे वेगवेगळे पदार्थ करून खिलवण हा खास स्वियांचा प्रांत समजला जातो. पण आता काळ बदलतोय. काही पुरुषही स्वयंपाकघराचा ताबा होसेन घेऊ लागले आहेत. रोजच्या कामात बदल,

तणावमुक्ती, स्वयंपाकघरात निरनिराळे पदार्थ करून पाहण्याची आवड किंवा गरज... अशा विविध कारणांनी काही पुरुष नवीन रुचकर

पदार्थ करून खिलवू लागले आहेत. घरातल्या स्वियांना स्वयंपाकघरातून काही काळ विश्रांती देणाऱ्या अशा पुरुषांविषयी...

फटो: संजीव प्रभ.



# जे पुरुष स्वखुशीनं घरात स्वयंपाक करतात त्यांची नैदं घेणं आवश्यक आणि मनोरंजकही आहे

त्रौ

सेन स्वयंपाक करणाऱ्या पुरुषांची सरळ्या वाढते आहे. ही गोष्ट मी माझ्या आजूबाजूला वयन मरण शकतो.

रोजच्या स्वयंपाकाचे काम तसः कणाच आहे आणि परंपरेन हे कडम घरातल्या सियानो करायच. असा नियम रुढ झालेला आहे. मात्र शहरीकणातून जो ताण निर्माण होतोय, त्यावरचा एक सकारात्मक प्रतिसाद म्हणून बन्याच कुटुंबातले पुरुष मंडळीसुदा स्वयंपाकात लक्ष घालू लागली आहेत. हे बदलत वास्तव मला इथं मुद्दाम नोदायचंवय.

माझ्या मते, बन्याच पुरुषांना स्वयंपाकाची थोडीफार हीम नवकी असते, पण घरातल्या सियात बहुतेकदा त्यांना ओट्यापाशी काही करू देत नाहेत, कारण त्यांना ओट्यावर पसारा खुपत नाही. घरात कोणी नसेल अशा वेळी मला स्वतःला माझ्या मनाने स्वयंपाक करून बघायला आवडतो. भरपूर वेगवेगळ्या भाज्या घालून अंडाची जाड लुप्तशीत ऑम्स्ट्रेट्स करून खायला मला आवडतात. ही ऑम्स्ट्रेट्स मी शिकलो कोणाकडून, तर माझ्या सासन्यांकडून!

डोविवलीला गाहणारे माझे सासरे म्हणजे मापा गवाणकर यांना अंडी अतिशय प्रिय. किमान सब्बोम वेगवेगळ्या तंहांची ऑम्स्ट्रेट्स ते बनवू शकतात. 'अडे का फण्डा' खुरा समजून घावा तो त्याच्याकडूनच. संघर्षाच्या काळात राजापुरात झारा हाती घेऊन भजी तळून विकणारे गवाणकर नंतर परिस्थितीशी संघर्ष संपला तरी खुप आवडाने स्वयंपाक करतात. काळ्या मसाल्यातील मऊ आणि दाट घेव्हीतली कोवडी आणि सोबत तांदळाच्या पुन्या ही त्यांची खासोयत.

खरं म्हणजे पुरुषांनी स्वयंपाक करणे हे आपल्याला नवोन वाटायला नको. महाभाद्रतातला भीम हा खवव्या होता, तसा स्वतः बल्लवाचार्य होता. आजहो हॉटेलतले बहुसंख्य आचारीही पुरुषच असतात. (तरीमुळा सुगरणोचा मान मात्र आपल्याकडे स्थियानाच दिला जातो.) टीव्हीच्या छोट्या पड्यावरून रोज दुपारी अनुभवी शेफ (पुरुष) गुहिणीना स्वयंपाकाचे कानमंत्र देत असतात. माझ्या मते, संजोंव कपूर आणि नीलेण लिमयेसारख्या शेफसनी तमाम पुरुष मंडळीचा स्वयंपाकाच्या प्रांतातला आत्मविश्वास वाढवलेला आहे.

अमेरिकेत तर पुरुषांनी स्वयंपाक करणे यात काही कौतुक राहिलेल नाही. स्वयंपाक आणि ड्रायव्हिंग ही दोन कौशल्यं अवगत नसतील तर तुमचा अमेरिकेत निभाव लागण कठीण! अर्थात आपल्यापेक्षा तिथं जेवण बनवणे तुलनेन सोप आहे. कारण अनेक जित्रस तिथं तयार मिळतात. चिरलेला कोंदा, बटाटा, भाज्या हाताशी असल्यावर तिथल्या पुरुषांना बन्याच वेळा फोडणीच काय ती करून घ्यायची असते, पोळ्या आणि फणेसुदा तयार उपलब्ध असतात. तव्यावर गरम केले की स्वयंपाक तयार होतो.

या पार्श्वभूमीवर जे पुरुष स्वखुशीने घरात स्वयंपाक करतात त्यांची नैदं वरण आवश्यक आणि मनोरंजकही तेवढंच आहे.

**असे पुरुष, अशा प्रेरणा**

माझ्या प्राहितीत स्वयंपाक करणारी जी पुरुष मंडळी आहेत त्याच्या प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या आहेत, उदाहरणार्थ- प्रसिद्ध संतंभलेखक प्रणाद मुजुमदार सामाजिक न्यायासाठी चालस्टेल्या घ्यापक चलवलीतले

एक छंद कायवकंते आहेत. पत्त्वे निशा हिला स्वयंपाकघरात मदत म्हणून ते रोजच्या वपात्या भराभर करून मोकळे होतात. (स्वयंपाकघरातलं सगळ्यात कठीण काग एकट्याने दिनदेखाट करून टाकल्यावर वाकी कशालग्ही हात लवकला नाही तरी भागू शकतं.) मुजुमदारांना अर्थात स्वयंपाकाच्या सगळ्या प्रयोगांमध्ये रस आहे, तरीपण चपात्या, त्याही रोज करू शकण, हा त्याचा हुकमी एकाचाच महणायला हवा.

माझ्यासारख्या काही जणांना चपात्या करणे फारसे आवडत नाही. याला कारण दोन-चार गोष्टी एकत्र केल्यावर वेगळंच काही निर्माण होताना सम्पर दिसण, यात कल्पकतेला जसा वाव आहे तसे चपात्यांच्या बाबतीत घडत नाही. तिथं कल्पकतेपेक्षा चिकाटीचोच कसोटी असते असे मला वाटतं. असो तर सांगायचा मुदा म्हणजे, मुजुमदारांसारखे रोजच्या चपात्या करणारे पुरुषही आहेत.

डोविवली येथील एकसाईंज सुपरिटेंट असलेल्या संजू पाटकरने किचनमध्ये घुसाव्योरी कंली ती त्याच्या दोन आवडत्या दांडग्या कुत्र्यांच्या जेवणासाठी! संजूकडच्या दोन भवकम कुत्र्यांना पाया मटणच आवडत. मग ते बनवायचं कोणी? ते काम आवडीने संजून स्वतःवर घेतलं. त्यातून त्याला एकूणच स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. तो आता आपल्या खास मिरपेंडलीसाठी व्यवस्थित साग्रसंगीत सामिष जेवणाची तयारी एकट्याने करतो. त्याला आता हॉटेलचं जेवण आवडत नाही. तो म्हणतो, हे काय खालाय? यापेक्षा फस्टं क्लास मी तुम्हाला घरी बनवून खिलवतो! संजूला खाण्या खिलवण्याचा पौक आहे आणि त्याच वैशिष्ट्य म्हणजे त्याने तरीही नियमित व्यायाम करी रुक्कून स्वतःची तव्येत छान राखलेली आहे.

शिवसेनाप्रमुख बालासाहेबांचे म्हेही आणि प्रसिद्ध वकील विलास जोशीसुदा स्वयंपाकघरात खुपच सक्रिय असतात. त्यांची स्वावलंबनाची वरणा म्हणा किंवा 'अगदी स्वयंपाकाच्या बाबतीतही मी वायकोलामुदा अवलंबून नाही,' हे सांगायचा अडूहास म्हणा, त्यांनी जिहीने स्वयंपाक शिकून येतला आणि आता ते शाकाहारी मेन्यू उत्तमपणे करू शकतात.

खार भागातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुजित कीर्तिकांसाठी स्वयंपाक हा तणावपुकीचा मार्ग आहे, तो त्यांचा छंद आणि विरंगुळा आहे. धंदातील तणाव आणि कटकटी यावर ते स्वयंपाकाच्या छंदातून मात करतात.

ठाण्यातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ अभिजित वैद्य हा चवीच्या बाबतीत अतिशय चोखदल माणूस, प्रसंगी आपल्या वायकोला 'थांब, तू हो वाजूला, मी स्वतःच करतो,' म्हणण्याचं दुर्मिळ घाडस त्याच्यामध्ये आहे. स्वतःला हवी तशीच चव पाहिजे, या आग्रहातून अभिजित रोजचं जेवण करत असतो.

माझ्या पाहण्यात हे जे पुरुष आनंदाने घरातला स्वयंपाक करतात, त्यांच्यापैकी सगळ्यात उत्तम स्वयंपाकी जर का कोणी असेल, तो म्हणजे डॉ. अमोल केळकर, व्यवसायाने नामांकित सर्जन असलेल्या अमोलची बोटे सर्जरीच्या वेळी जेवढी कुशलपणे काम करतात, तेवढ्याच सफाईने ती स्वयंपाकघरातही जादू निर्माण करत असतात.

बांद्याच्या डॉ. अमोलचा उल्लेख मी एकेती करू शकतो. कारण तो माझा सर्जरी गावसभाऊ आहे. त्यामुळेच एक कामात सतत

सर्जन असलेल्या अमोलची घोटं  
सजरीच्या वेळी जेवढी कुशल्यणे  
काप करतात, तेवढ्याच सफाइने ती  
स्वयंपाकघरातही जादू निर्माण करत  
असतात.

व्यस्त असणारा शत्यविशारद किंती उत्तम  
स्वयंपाक करू शकतो, हे मी जवळून  
अनुभवलं आहे. माझ्या बायकोला घरात  
बटर चिकन बनवायचं असेल की ती  
अमोलला फोन करून रेसिपी विचारणार  
आणि अमोलही व्यवस्थित ती रेसिपी  
समजावून सांगणार, असे प्रसंग आमच्याकडे  
अजिवात नवीन नाहीत.

डॉ. अमोलचं कुटुंब म्हणजे बांद्रातल्या  
जुन्या व प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक. प्लॅविंग  
कॉर्टिकट घर्षण भरपूर यश संपादन  
केलेल्या सीनिअर केळकरांचा जनसंपर्क  
दांडगा, व्यवसायाच्या निपित्ताने त्यांच्या  
घरात नेहमीच उच्चपदस्थ व्यक्तींची वर्दळ  
असतेच, परंतु त्यातले निम्याहून अधिक  
जण केळकरांकडे जेवण सुग्रास असतं म्हणून  
येणारे असतात. अमोलची आई म्हणजे सुमामावशी जेवण आप्रतिम करते,  
शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणात आमची ही  
मावशी एकदम एक्स्पर्ट!

पेज थी पाठ्याना मोडियाद्वारे प्लॅमर प्राप्त झालं नव्हतं तेव्हापासून  
केळकरांच्या बांद्राच्या प्रशस्त घरात उच्च बर्तुलातील मंडळीसाठी  
मेजवान्या झडत होत्या. केळकरांकडे मेजवानी झाली की दुसऱ्या दिवशी  
बांद्राहून भलामोठा डबा आणि तेवढ्याच खुमंग गपा घेऊन सुमामावशी  
आमच्याकडे यायची आणि एकाहून एक अफलातून चिजा आम्हाला  
खाऊ घालायची.

तिच्या हातचा आंबट बटाटा, मुगाचं विरडं, कोलवीचं लोणचं,  
काजूची उसळ यांसारखे पदार्थ खाऊन आम्ही तृप्त झालेले आहोत.  
सुमामावशी माहेरची कुडाळदेशकर आणि सोयरिकीने सारस्वत. ती करते  
त्या पारंपरिक पदार्थाची नाव आता बाहेर कुठे ऐकायलासुदा मिळत  
नाहीत. कारल्याचे 'पंजे' म्हणून भज्याचा एक प्रकार ती करते. कारली  
पंज्याच्या आकारात कापून ती ढीप फ्राय करायची. हे कारल्याचे पंजे

खायला त्यांच्याकडे खास लांब लांबहून लोक यायचे.

सुमामावशीचं करणं

जेवढं मस्त तेवढंच तिला लोकांना जेवू

घालायलाही खूप आवडतं. ती आम्हाला

जो डबा द्यायची

तो त्यामध्ये

काय भरून तिला

परत द्यायचा, हा

आमच्यासमोर एक मोठा

प्रश्न असायचा. नोकरी

करणारी माझी आई मग

त्यामध्ये खारी विस्किटं, बटर,



टोस्ट यासारखे पदार्थ भरून डबा परत करायची.

घरात सुमामावशी एवढी भक्कम करणारी आणि जातीची सुगरण  
असल्यामुळे की काय, पण सगळे केळकर खाण्यातले दर्दी आणि  
सगळ्यांच्या तब्बेती छान बाळसेदार आणि चेहरे प्रसन्न असतात.  
अमोलच्या वडिलांनी कधी स्वतः साठी कपभर चहा करून घेतला  
नसेल, पण त्यांना बाजारहाट करायला आवडे. कधीकाळी शिकारीचाही  
नाद होता. शिकार करून आणलेला, मटण बनवण्यायोग्य कुठलाही  
पीस ते स्वच्छ सोलून, साफ करून देऊ शकत.

तर अशा या केळकरांच्या घरात एक दिवस अमोलने जाहीर करून<sup>1</sup>  
टाकलं, की यापुढे दर रविवारचा स्वयंपाक मीच करणार! रविवारी आई  
आणि वायकोन स्वयंपाकघरात पाऊल म्हणून टाकायचं नाही. हक्काची  
विश्रांती घ्यायची. रविवारचा सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचं जेवण,  
आले-गेले, पाहुणेरावळे- सगळं अमोल सांभाळणार.

### अमोलचा रविवार

तेव्हापासून गोली पाच वर्ष केळकरांच्या घरातलं किचन रविवारच्या  
दिवशी डॉ. अमोलच्या तात्यात असतं. एखादा धार्मिक माणूस जसा  
नेप चुकवत नाही, तसा अमोलही रविवारचा स्वयंपाक कधीच चुकवत  
नाही. रविवारी गेंसला लायटर लावायचाच, हा आता अमोलच्या  
आयुष्यातला नियमच ठरून गेला आहे. त्याला आता रविवारच्या  
स्वयंपाकाची एवढी सवय झालेली आहे, की आदल्या दिवशीचं भरपूर  
जेवण जरी उरलेलं असलं तरीसुदा निदान एखादा अंडगाचा वेगळा  
प्रकार तरो अमोल रविवारचा मेन्यू म्हणून करणारच. त्याशिवाय  
त्यालाच चैन पडत नाही.

अमोल स्वयंपाकाच्या क्षेत्रात ओढला जाण्यामार्गे त्याचं वेळगावला  
हॉस्टेलवर राहण बन्याच अंशी कारणीभूत ठरल, मेडिकलच्या

अभ्यासाच्च निमित्ताने होस्टेलवर दिवस काढावे लागले. त्या काळात घरच्या जेवणाच्या आठजणीन कासाकीस झालेल्या अमोलन सर्वप्रथम पोहे करून बघितले. रूमपेटसनी पोडांचे कौतुक केल्यामुळे त्याचा उत्साह वाढला, मग आईला विचारला अमोलन बन्याच पदार्थाचे प्रयोग बेळगावप्रथम येतले. मुंबईला परतल्यावर पुन्हा आईच्या हाताचा स्वयंपाक होताच; त्यामुळे आता स्वतः बन्याची गरज राहिली नाही. पण आईच्या काढांचा जाणीच आणि आपणही काहोतरी नक्की बनवू शकतो, हा होस्टेलच्या काढातला आत्मविश्वास त्याला स्वस्थ बसू देईना!

सोमवार ते शनिवार मध्याह्नी ९ ते ७ अमोल उपग्राहातील अनेक होस्पिटलमध्ये ऑन कॉल सर्जन महणून जात असतो. मालाड येथील होस्पिटलमध्ये ऑपरेशन घेण्टरमध्ये बन्याच शस्त्रक्रिया तो दिवसभर करतो. संध्याकाळी बांद्रा येथील घराजवळच त्याने स्वतःची छोटी ओ.टी. तयार केली आहे. तिथेसुदा तो स्नानाना भेट असतो. रविवार मात्र तो कुटुंबीयासाठी राखून ठेवतो.

अमोलला नॅनब्रेज जेवण बनवायला अधिक आवडत. त्यासाठी बाजारहाट करण्यापासून ते मासे, मटण साफ करून घेण्यापासून ते चिरण्या-कापण्यासारखी तयारी आणि मागून ओटा आवरण्यापर्यंत सगळं अमोल हसत-खेळत करतो. डॉक्टरसाहेब रविवारी सकाळीची रीतमर एप्न बांधून स्वयंपाकघरात शिरतात. ते तिथं मनापासून रमतात.

आठवड्यातील एक दिवस घरातील बायकांना स्वयंपाकाच्या कष्टातून विश्रांती देण्याच्या उद्देशने किचनमध्ये शिरलेला अमोल नंतर चांगला कुक झाला, याचं श्रेय त्याच्या अभ्यासू वृत्तीकडे जातं.

त्याने सुरवातीचे घडे आईच्या मानांदरोनाखाली गिरवलेच, पण पाककृतीच्या पुस्तकांमधूनमुळा तो प्रयोग करत गेला. कमल ओगले याचं 'रुचिरा' आणि अमर राणेच्या काही सोप्या पाककृतीपासून सुरवात करून पुढे पुढे ताजचे रेसिपी बुक, केटरिंग कॉलेजच्या प्रिन्सिपॉल धंगम फिलिप याचं पुस्तक, 'अप्पर क्रस्ट'सारखं खबर्यांसाठीचं शानदार मासिक, असा अमोलचा संदर्भ वाढत गेला.

बेळात बेळ काढून अमोलने कुकिंग कलामेसा हजेंदी लावली. रशी उडद्य मिळ, दिल्ली दरबारचे जाफरभाई, अशा जाणकारीच्या क्षयपाशाळाना तो गेला. जाफरभाईचा तर तो पटूशिव्यच आहे महर्लं तरी चालेन्ट, याशिवाय अमोलचा मार्गदर्शन मिळालं ते कामतकाकाचं.

कामतकाकाचा महणजे मुग्धिमद हाटिल व्याकरणाच्यक विट्ठल कामत, खाल्यापिण्याने गीमक अशा केल्याकर बुट्टवात प्रश्न पूर्वीच विट्ठल कामताचा गटी शाळेली होती आणि तेव्हाप्रमुळ

ते गो परिवाराचे एक सदस्यच झाल्यासारखे आहेत. कामतांमुळे मुंबईभारतच नव्हे, तर अखड्या देशातील नामवंत शेफसरी अमोलच्या ओळखी झाल्या. गोव्यातील ताज विलेजमध्यला रोफ रेगो, त्रिवेद्यमच्या कोणालम्ब बीचवारच्या रिसॉर्टमध्यला जोसेप यांच्यासारख्या नामवंत बहु-स्वाचार्यांशी अमोलची जानपहचान झाली.

देशातील कुटल्याही कुकशी मैत्री वादवण्याचा गासवर्ड (विट्ठल कामत) अमोलपाशी असल्याने आणि त्याच्या जोडीला जिजासू वृत्ती, प्रयोगशीलता त्याच्या स्वभावात पुरेपूर असल्यामुळे अमोलने या क्षेत्रातील दिभाजांशी संवंध जोडलेले आहेत. गोव्यातील रेगोने गोव्याचे खास चदर्यं अमोलला शिकवलेच, पण जोडीला पाककृतीची दोन महागडी पुस्तके भेटनुदा दिली.

हाटिल आर्किटेक्चर्ये 'विष्याज' नावाचं रेस्टोरंट आहे. तिथला केऱदी शेफ बाला सुन्नमण्यम खूप प्रसिद्ध आहे. त्याला अमोलने खास कोकणी बाटण आणि मसाल्यातलं चिकन बनवून एकदा पाठवलं होतं. तीन रेसिपी नंतर बालाने शांधायच्या फूड फेस्टिवलमध्ये सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली असल्याचं बाला आवजून सांगतो. याची परतेंफु महणून बालाने अमोलला केरळी स्ट्रू आणि अप्पम शिकवले.

आज तीस-पस्तीस जणांचं जेवण अमोल आरामात एकटणाने करू शकतो. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांना खिलवण्यावरोबरच त्याच्या पाककलेतील गुरुंनामुदा तो खास पदार्थ पाठवत असतो. दिल्ली दरबारचे मालक जाफरभाई मन्सुरी अमोलच्या हातच्या पदार्थांची तोडभरून तारीफ करतात, हे मी एकदा स्वतःच बघितलेलं आहे.

## बायको खुष

एकदा अमोलने मनापासून उरवलं की तो ती गोष्ट करतो, हा त्याचा स्वभाव आहे जरुर! तरीमुदा एखाद दिवशी ठटून अचानकपणे 'इथून पुढे दर रविवारचा स्वयंपाक मीच करणार' हे त्याने जाहीर केलं, तेव्हा त्याला खरोखरच दर रविवारी स्वयंपाक करायला जगेल नि तो त्या छंदात इतका रममाण होऊन पुढे त्यातून इतक्या घडामोडी होतोल, याचा अंदाज घरच्यांना असणं शक्यच नव्हत. आता पाहावं तर या बाबतीतलं कौतुक, आश्चर्य वर्गेरसुदा मागे पडून रविवार म्हणजे अमोलच्या स्वयंपाकाचा वार, हे अगदी सहज गृहीत घरलेलं असतं.

रात्री कोणी तीन वाजता जरी येऊन झोपलं तरी सकाळी सहाला सगळे अंधस्याच्या बाहेर अमायला हवेत, हा अमोलच्या बडिलानी घालून दिलेला दंडक, त्यामुळे त्याच्याकडे मुटीचा वार म्हणजे लोक्त पडण्याचा वार नसतो. अमोल सकाळी सगळ्याच्या चहा-नाश्याच्या तयारीला लागतो. त्यात पोहे, खिंचडोपासून ते नावोन्यपूण काहीमुदा असू शकत. दुपारचं जेवण दोड-दोनपर्यंत होतं. (असमल सारस्वतांच्या घरात अगदी तीन-साडेतीनला पांगत चसली तरी त्यात कुणालाच काही वाटणार नाही.) रात्रा वेगळा स्वयंपाक

## 'उद्धा गोऱ्यत'

ही एक वैशिष्ट्यपूर्ण डिश आहे, केवळ पाण्यात शिजवली जात असल्याने तेलाचा एक थेबही यात वापरला जात नाही. यासाठी सर्वप्रथम बोनलेस मटण, दोन अंडी, हिरवी मिरची आणि गरळ मसाल्याचं बाटण आणि कांदा चक्क पाण्यात शिजत ठेवावा. साधारणपणे वीस मिनिटांनी त्याचं गुलाबी रंगाचं दबदबीत मिश्रण तयार होतं. याच वेळी बाजूला पेलाभर तूप उकळत ठेवावं, बोनलेस मटणाखालचा गैस बंद करावा. त्यावर ताबडतोब दोन अंडी फेटून घालाबी व त्यावर लगेच उकळत तूप ओतावं, मग या सर्व मिश्रणावर झाकण ठेवावं. उकळत तूप आणि उकळत्या मटणामुळे अंडं छान फसफसून वर येत. साधारण दहा मिनिटांत तूप अलगद भांड्याच्या तळाशी जाऊन बसत आणि तयार होतो डब्बा गोऱ्यत. फारशी तिखट नसलेली ही डिश साधायला जता अवघड प्रकारातली आहे.



पांडु मटण ही वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी अमोलने खायकोला हेडिकेट केलेली आहे.

होत नाही. दुपारच्या पदार्थावरच सहज भागत किंवा मंडळते वाहेर कुठेतरी जेवायला जातात.

अमोलला चयात्या कला येतात. शिरा भस्त्र आणि 'मांजो-न्या' करतो तरा धरातील शिळकीतल्या भाव्याच्या भिटाया भरून तो 'सातो-न्या' करतो. पण यांवारी तो चयात्या लाटत बसत नाही. त्यांवारी घेकीरीचे ताजे पाव असतात. सहसा अर्द्धत्र ते पदार्थ करता येत नाहीत असा थोड्या अनोळखी पाककृती करून बघण्यात अमोलला आवडान वाटत.

विशेषत: गोब्राकडच्या रेसिपी त्याला छान जमतात. 'चिकन काफ़ीएल' म्हणून एक प्रकार आहे त्यात चिकनला वाईनमध्ये अणि व्हिनेगरमध्ये मुरवलं जात आणि आलं-लम्बाचं वाटण लावतात. हा पदार्थ काळसर दिसतो आणि त्याला अंगासररा रस्या असतो. हे चिकन काफ़ीएल किंवा गोब्रन सागुती म्हणून ओळखलं जात असे नजाकतदार

पदार्थ बनवताना अमोल आण्ही तत्सीन होऊन जाती, मस्त वाटत, त्यामुळेच

त्याच्या हातचे

पदार्थ अप्रतिम

होतात. 'डगा

गोस्त' हा थोडा

हटके असलेला

पदार्थ अमोलचा

हातखुंडा आहे, अमोलने

आता असा रेसिपीचं एक

जर्नलच बनवलेल आहे, त्यात

त्याच्या हातवाहाता नि त्याच्या टिप्पसकट याच रेसिपी नोंदवण्या आवडत.

अमोलनी वायको तपाच्या त्याच्यातर यूप असते, तिचे वाईल कधी नकूनही म्यव्यापासाच्या लोटेना गेल नाहीत. त्यामुळे अमोलच्या म्यव्यापासाच्या आवडावेच तिला कैल्पनक तर आवडेच अणिं मरगदरी भासतीप चायकडच्या तुळनेत भर्या गुणी नव्हा पटाकलवणाऱ्या असण भाष्यकान आवडेत, हेती तिला पूर्णप्रसंग कवडू आहे.

तपाच्या व्यवसायाने होमिंओर्जिं आहे. तो मृदगी कोलनदाररचो आहे. याच मिजिमासाठी माझून अमोल पाहू मटण ही वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी बनवतो. एग्गट गाळ कमी आवडाच्या व्याकलीला हेडिकेट करतात तरी ही रेसिपी अमोलने वायकोला हेडिकेट केलेली आहे. समाजाचा आठ वर्ष उल्लऱ्याती अमोलमध्यका हा रेसिपीकम्हा टिकून आहे. हे 'पाठ मटण' म्हणजे कोलनदारकडून प्रमिंद पांढुरा रस्या नव्हे! ही काजूच्या वाटणातली एक पारशी दिला आहे.

म्हण्या पुरुषांना सुग्राम म्हणत नाहीत, पण जातीच्या सुग्रामानेंन अमोलमध्ये मी विविहालेल एक लहाव मांग शकतो. ते म्हणजे पदार्थ कवचित विघातात तरी अमोलच्या हातून नो जाया जात नाही. नदारागार्थ कोलनदारी चालणे पर्यंत इत्यादी तो नदार मिश्रणाचे तो पैठाम बनवेल. वितागून विद्युत्तेन्द्र यांवारीचा कंगनी टोकावी दान्हुकणार नाही. याच्या नक्की विशेष कान्पावाऱा याणते.

अमोललामुळा जमत नाही असे काही आहे काही? तर त्याच्या मते तप्य असताच! उदाहरणार्थ, प्रांतोप्रांतांन्या अणिं टेपेटेशनीच्या याच पाककृती नोंदव्या करा शकाणाऱ्या अमोलने तिगावात नुहुपेच्या असतात्रप्रमात यस्य जेवण मिळते ती चव गंभीर टक्क नाहीत नमत्याच्या

खंत आहे. आहे की नाही गमत!

अमोलच्या स्वयंपाकघरातील घुसखोरीचा आमच्या मावशीवर काय परिणाम झाला, हा विषय थोडासा मनोरंजक आहे. मावशीला त्याचं कौतुक तर आहेच, अमोलचे बडील असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेले असताना अमोलने आठवड्यात एकगळ स्वयंपाक करण्याची जबाबदारी आनंदाने उचलली, हे कौतुकाचे आहेच, कारण केळकरांच्या घरात आजारी मापांसांचा राबता पुष्कर असतो, मेजवान्याही झडतच असतात.

रविवारच्या दिवशी अमोल तपस्याला आणि मुमामावशीला स्वयंपाकभात पाऊल टाक देत नाही म्हणजे अक्षरश: देत नाही. पदार्थ कसा झालाय, त्याची चव दाखवायलामुदा तो ताटलीत थोडासा घालून वाहेर आणुन दाखवेल. म्हणजे रविवारी मुमामावशीला करायला काहीच नसते, तो अगदी हातावर हात ठेवून बेठकीच्या खोलोत वसून असते. या रिकाम्या वेळेचं काय करायचे हे तिला सुचत नसाव. आम्हाला एक तर मावशीला अशी बपलेली बधायची भवय नाही. ती बोलायला काहीतरी विषय काढायचा प्रयत्न करते... "हे, काय म्हणतोय मग? अरे, आज रविवार म्हणजे अमोलकडे स्वयंपाक ना! मी मोकळीच आहे, बोल तु, काय म्हणतोयस?"

मला एकाच वेळी हे दृश्य थोडं करूण आणि विनोदी वाटत. ■

## वाचकांचा सहभाग



### स्वयंपाकात रुची असणाऱ्या पुरुषांसाठी

स्वयंपाकभात शिरून वेगळे काही प्रयोग कराविल, एखादा आवडीचा पदार्थ बनवायला अनेक जणांना नक्कीच आवडत असेल. अगदी रोज किंवा दर रविवारी नाही; पण जमेल तस, काही ना काही तुम्ही करत असालच.

मग उचला पेन आणि लिहून पाठवा तुम्ही करत असलेला आणि तुम्हाला झकास जपणारा पदार्थ. तुमचा स्वयंपाकविषयीचा गमतीदार अनुभव किंवा प्रयोगशीलता किंवा खास कानमंत्र हेही सोबत कळवा. मात्र अगदी मोजव्या शब्दांत.

### पाठविण्याची शेवटची तारीख १० मे २००८

पत्ता - संग्राहक, सासाहिक सकाळ,

५६५ वृषभवार पेट, पुणे ४११००२.

पाकिटावर स्वयंपाकात रुची असणाऱ्या पुरुषांसाठी असा उल्लेख करावा.

# उन्हाळा आला!

आता घरात हवे थांडगार

शांत, शीतल, मलिटिपर्स आयुर्वेदिक क्रिम



#### डोळ्यांची आग

कैलास जीवन चा तो शोधाताना पापण्यावर नेप करून कापसारी पडी ठेवल्याने, घडाज येऊन आराम मिळेल.



#### मुरुम पुटकुळ्या

कैलास जीवन चौंड्यावरीत त्वचेत हलुहलु मुरुम (याचु नका) मुरुम पुटकुळ्या-यासून त्वचित आराम मिळायात मरत होईल चेहरा सतेज, आवश्यक होईल.



#### पायाच्या भेगा


कैलास जीवन त्वचेत हलुहलु मुरुम, पायाच्या भेगा खरून येण्यास मदत होईल. पायाची तवा स्वच्छ, नितज्ञ, मुलायम होऊ लागेल.



#### मूळव्याध

एक चमत्कार कैलास जीवन पिरिसासारेतून तेजमान २५ दिवस रोज रात्री पोटात घ्या. दिवसातून २ ते ३ वेळा 'त्या' जागी तापल्याने मूळव्याध बरी होण्यास मदत होईल.

# फैलास जीवन



डोळ्यांची जळजळ, हातापायाची आग, जखमा, कापणे व भाजणे इत्यादींवरही गुणकारी.

सर्व औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध

निर्माता: आसम, पुणे. फोन: ०२०-२४४७७९९९८. ♦ asum@vsnl.com ♦ www.asum.com